

अग्रवलेख

खरीखरी..

भाग्य हे आमुचे बोलतो मराठी

काल मराठीचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही आवाहन केले होते. सध्या तरी मराठी आणि महाराष्ट्र गौरवासाठी अनेक कवींनी वर्णलेल्या, 'सुंदर देशा पवित्र देशा' किंवा बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा किंवा दगडांच्या देशा वगैरे सारखे वर्णन वाचून आपल्याला आपल्याच मराठी भाषेचा अभिमान तार स्वऱाने दिसत असला. तरी अभिजात झालेली किंवा तसा दर्जा मिळालेली आपली मराठी भाषा दिवसेंदिवस आपला झेंडा इंच इंच फडकवित ठेवणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. संपूर्ण भारतात मोगलांच्या विरुद्ध किंवा इतर परकीयांच्या विरोधात लढणारे फक्त मराठीच होते आणि ते महाराष्ट्रातील होते. हे सत्य कधीच नाकारता येणार नाही. देशाच्या अनेक भागात आजही मराठ्यांच्या विजयोत्सवाच्या खुणा दिसून येतात. ग्वाल्हेरचे सिंदिया हे महाराष्ट्राचे शिंदे आहेत. बडोद्याचे गायकवाड गुजराती नसून मराठीच आहेत. इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाला संपूर्ण देश नमन करतो. देशातील इतर अनेक प्रांतात आपल्या मराठीची आणि मराठ्यांची तलवार तळपत होती. ही सर्व मराठी असलेल्या आणि महाराष्ट्रातील लढाऊ असणाऱ्या मराठ्यांची एका प्रकारची अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या भारताची निशाणी होती. मराठी सत्तेचे पाऊल दरम्यानच्या काळात कधीतरी थोडेसे वाकडे पडले. त्यानंतर इंग्रजांनी पुण्यावर आपला युनियन जॅक फडकवला आणि मग देशावर इंग्रजी अंमल सुरू झाला. १८१८ सालापूर्वी दुसऱ्या बाजीरावांनी हाराकिरी केली नसती. त्याउलट आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकून मराठी बाणा दाखवून दिला असता. तलवार गाजवली असती. तर इंग्रजांचे राज्य अजिबात आल्याचे दिसले नसते. सध्याच्या युगात जर तरला काही अर्थ नाही. त्यामुळे ते जाऊ द्या. इंग्रज आले आणि इंग्रज गेले. इंग्रज गेल्यावर दिल्लीत जी सत्ता स्थापन झाली. त्यात मराठी जनांचा अजिबात बोलबाला नव्हता. हे मान्य केलेच पाहिजे. किंबहुना महाराष्ट्राकडे सातत्याने सातत्रपणाने पाहणे सुरू होते. त्यातच भाषिक राज्य स्थापन व्हावीत. असे ठरल्यावर आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी पोद्दी श्रीरामलू यांनी आपले प्राण अर्पित केले. त्यामुळेच मग तत्कालीन मद्रास पासून आंध्र प्रदेश वेगळा झाला. त्यानंतर सुद्धा तत्कालीन सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात यांना मुंबई राज्यात समाविष्ट केले होते. १९५६ सालात मध्य प्रदेशची राजधानी असलेले नागपूर संपूर्ण विदर्भासह मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सामील झाले. नागपूरची राजधानी नही. स्वातंत्र्योत्तर काळात राजधानी गेल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. अनेक नवनीत राजधान्या नागपूरला वाकल्या दाखवीत आहेत. १९६० साली अखेर महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी आंदोलन उभे केले. कॉंग्रेस भाई डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एसेम जोशी आणि इतर अनेक मराठी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जोरदार रणरिंग फुंकले होते. अखेर मराठी जनांच्या एकजुटीला वंदन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये एक मे १९६० रोजी स्थापन झाली. पण त्यानंतरही महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात मराठीला हवे ते महत्त्व मिळाले नाही. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत कॉंग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय तरीही पक्षनिरपेक्ष मराठी प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली होती. तसाच सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी जनांच्या मनाचा आवाज गेल्या काही दिवसापासून हिंदी भाषा विरोधात दुमदुमू लागला होता. मध्यंतरी अगदी प्राथमिक शाळेतील बालकांनी हिंदी गीत गावे म्हणून फतवा निघाला होता. काल मराठी मनांचा आणि जनांचा आवाज ऐकून आपल्या समजसु मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्रिवार अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. मराठी जनांमध्ये हिंदी भाषेबद्दल आकस नाही. पण हिंदी मावशीच्या प्रेमापोटी मराठी आईला घराबाहेर काढण्याचे पाऊल कोणत्याही मराठी प्रेमीला धोकादायक वाटले. मुख्यमंत्र्यांनी नेमक्या याच जनतेच्या भावना ओळखलेल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या जीआर चे म्हणजेच अध्यादेशाचे फाडून फाडून बरेच तुकडे केले. त्यामुळे मराठी मन आणि मराठी जन सुखावलेले आहेत. या निर्णयाबद्दल आपले मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. त्यांना धन्यवाद. जय मराठी! जय महाराष्ट्र!!

११/६/२५

nagpurpost@gmail.com

Mob. No. 9922970023

एसटी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदावाता

तिकीट दरात १५ टक्के सूट

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :

लांब आणि मध्यम अंतराच्या एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाने १५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना १ जुलैपासून सर्वसामान्यांसाठी लागू होणार असून, दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या काळात मात्र ती लागू राहणार नाही. ही सवलत फक्त पूर्ण तिकीट धारक प्रवाशांनाच मिळणार असून सवलत धारक योजनेच्या प्रवाशांना ती लागू होणार नाही.

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ भाविक व चाकरमान्यांना मिळणार आहे. येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या नियमित बस गाड्यांचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या भाविकांना तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळेल. मात्र, सणासुदीच्या काळात चालवण्यात येणाऱ्या अतिरिक्त (जादा) गाड्यांना ही सवलत लागू असणार नाही. गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही ही सवलत लागू होणार आहे, त्यासाठी आगाऊ आरक्षण अनिवार्य आहे.

सरकार झुकणार नाही!

ठाकरे बंधूंनी एकत्र क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी, आम्हाला अडचण नाही : फडणवीसांचा टोला

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणाले. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी

जर्ज भरला. त्यांची या पदासाठी निवड जवळपास निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीच्या कथित सक्तीच्या मुद्यावर सरकार कुणापुढेही न झुकता विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल असे स्पष्ट केले.

ठाकरेंच्या उपनेत्याने हिंदीची सक्ती असे लिहिले फडणवीस म्हणाले, मी काय दोन

त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता निर्णय केला आहे.

मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य ते ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे पाहू, सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.

फडणवीस यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयी मोर्चावरही भाष्य केले. ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मला त्याचा अतिशय आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्र यावे. फक्त राज ठाकरे यांनी पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची सक्ती करण्याचा निर्णय तुमच्या काळात का घेण्यात आला? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा उद्भव ठाकरे यांना विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी, असा टोला त्यांनी हाणला.

विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :

मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कानपिचक्या दिल्या. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले.

शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या हक्कासाठी आग्रही असल्याचा ठरावीक या बैठकीत संमत करण्यात आला.

आपण मराठी भाषेबाबत कधीही तडजोड सहन करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचे ते आपण करणार, दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे असेही शिंदे म्हणाले.

मराठी जनतेच्या रेट्यामुळेच निर्णय मागे

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, असे म्हटले आहे. राज ठाकरे

म्हणाले, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील १ जीआर रद्द केले.

याला उशिरा आलेलं शाहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली.

भारतीय जनता पार्टी

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार, तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनु. जनजाती मोर्चा

मा. डॉ. अशोकजी नेते

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

साई ग्रॉफिक्स, गड. 9422360999 / 7887677999

शुभेच्छा...

समस्त पदाधिकारी व कार्यकर्ता गण,

भारतीय जनता पार्टी, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र

रासायनिक कारखान्यात स्फोट

१२ जणांचा मृत्यू

■ वृत्तसंस्था, हैदराबाद, दि. ३० :

तेलंगणातील संगरेंडु जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी झालेल्या रिअॅक्टर स्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आणि ३६ जण जखमी झाले.

पशामिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची केमिकल्समध्ये इयुटी वेळेच्या दरम्यान ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा इमारतीत एकूण ६१ लोक होते आणि अजूनही अनेक लोक आत अडकले आहेत.

सुटका करण्यात आलेल्यापैकी काही जण गंभीर जखमी आहेत. आत किती लोक अडकले आहेत याची खात्री झालेली नाही, असे एका पोलिस सूत्राने सांगितले.

काँग्रेसी नेत्यांची दिल्लीत बैठक

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :

महापालिका निवडणुका जवळ येत असताना, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरवदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज, ३० जून रोजी राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वड्डेटीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, सध्याच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, नेत्या यशोमती ठाकूर आणि वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झाले होते.

या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, पक्ष संघटनात्मक मजबूती आणि राज्यातील सद्य घडामोडी या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात ही बैठक राजधानी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पार पडली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

५ तारखेला जल्लोषाचा मोर्चा भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी : उद्धव ठाकरे

मुंबई : हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सरकारला नमविल्यानंतर आता ५ जुलैला जल्लोषाचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. मराठी माणूस एकवटल्यावर काय होते, ते सरकारने पाहिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली. मात्र, मराठी माणूस राज ठाकरे च्या नेतृत्वाखाली जल्लोषाचा मोर्चा किंवा सभा होईल. आंदोलनात सहभागी सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे ठाकरे म्हणाले. भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट आला होता, तशीच भाजप अफवांची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेच चित्र लावा. हिंदी सक्तीच्या निर्णयामागे आपला सहभाग असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, माशेलकर समितीचा अहवाल मी कधीच उघडून पाहिला नाही. तो उच्च शिक्षणाशी संबंधित होता. मी फक्त स्वीकारला, अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासगट नेमला, पण त्यानंतर सरकारच पडलं. आणि समजा मी जीआर काढलाही असेल, तरी तीन वर्षे हे झोपले होते का? नवीन समिती आली तरी आम्ही हिंदी सक्ती कधीच होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी मराठी भाषेच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलनाची चेतावणी दिली.

मराठी जनतेच्या रेट्यापुढे सरकार शरण : राज ठाकरे

मुंबई : हिंदी भाषा लादण्याचा निर्णय अखेर मराठी जनतेच्या प्रचंड विरोधामुळे रद्द करण्यात आला असून, हा विजय महाराष्ट्रातील तमाम जनतेचाच आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टणकावले आहे. सरकारने दोन्ही जीआर मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी एक्सप्रेस पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिलपासूनच या मुद्द्यावर आवाज उठवला. त्यानंतर सर्व पक्ष रस्त्यावर उतरले. आम्ही जाहीर केलेला मोर्चा झाला असता, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली असती. कदाचित याच एकजूटीच्या भीतीने सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. सरकारने हिंदी सक्ती रद्द केली असली तरी नवीन समिती नेमल्यावर राज ठाकरे यांनी तिखट इशारा दिला. समितीचा अहवाल काहीही असे, पुन्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला, तर या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही. हा निर्णय कायमचा रद्द झालाय, हे सरकारने लक्षात ठेवावं, असे त्यांनी बजावले. हिंदी लादण्यामागे सरकारवर कुणाचा दबाव होता, हे अजूनही गूढ असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचा जो अड्डासह होता, तो अखेर मराठी जनतेनेच हाणून पाडला. यासाठी सर्व जनतेचं अभिनंदन.

संपला म्हणालात, पण आता युतीसाठीच विनवण्या शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : राज ठाकरेंच्या मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणारे उद्धव ठाकरे आता यांच्यासोबत युतीसाठीच विनवण्या करत आहेत, अशा खरपरीत शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट टोफ डागली. नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे, सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिंदे नाशिकमध्ये बोलत होते. आज काही जण कम आन किम नो म्हणतात, पण त्यांची अवस्था शोलेमधील असहानीसारखी झाली आहे. दररोजची गळती थांबत नाही, म्हणूनच आता ज्यांना संपलेला पक्ष म्हणायचे, त्यांच्यासोबत युतीसाठी विनवण्या कराव्या लागत आहेत, असा घणाघात शिंदेंनी केला. शिंदेंनी ठाकरेंना इशारा देताना म्हटले, आज विलास शिंदेंचा प्रवेश होताच, सकाळी ठाकरेंच्या लोकांनी विचारलं कोण विलास शिंदे? पण आता विलास जाताना, निवडणुकीला कामाला लाऊ हेच शिंदे जाणायचे. अशीच अहंमन्यता राहिली, तर लवकरच लोक तुम्हाला तुम्ही कोण? विचारतील. विलास शिंदे यांच्यासोबत नाशिकमधील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेंडुकरे, प्रवीण पाळंदे, फल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उमाताई शेळके यांचा तसेच उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळे, राष्ट्रवादीचे मोहनीश दंडे, युवासेनेचे सुनील मते, सभापती खडू भोये, सरपंच रमेश भोये यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

मायाश्री इंडस्ट्रीज गृपच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी

देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडेंची प्रधान सचिवांकडे मागणी

■ महासागर प्रतिनिधी, देसाईगंज, दि. ३० :
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील मायाश्री राईस इंडस्ट्रीज, मायाश्री फुड इंडस्ट्रीज तसेच मायाश्री अॅग्री इंडस्ट्रीज या एकाच परिवारातील वेगवेगळ्या नावावर असलेल्या राईसमिल संचालकांनी पुरवठा विभागाचे अधिकारी, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी तसेच स्थानिक गुणनिर्बंध अधिकारी यांना हाताशी धरून प्रचंड गैरव्यवहार करत शासनाची कोटयावधी रुपयाने फसवणूक केली आहे. त्यामुळे मायाश्री इंडस्ट्रीज गृपच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडें यांनी अन्न, नागरी व पुरवठा विभाग मंत्रालय मुंबईचे प्रधान सचिव यांचेकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
दिलेल्या तक्रारीत कऱ्हाडें यांनी नमूद केले आहे की गडचिरोली येथील शासकीय गोदामात २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये मायाश्री राईस इंडस्ट्रीज व मायाश्री फुड इंडस्ट्रीज यांचा मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ गडचिरोली येथील नागरीकांनी पकडला होता. तत्कालीन जिन्हा पुरवठा अधिकारी यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षक

जयघोषात निघाली श्री श्री जगन्नाथ रथयात्रा

■ महासागर प्रतिनिधी पुणे, दि. ३० :

हरे राम हरे कृष्ण, जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राचा अखंड जयघोष, पावसाच्या सरी अन भाविकामध्ये संचारलेला उत्साह, अशा भक्तिपूर्ण वातावरणात पुण्यात श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळ्या रविवारी (दि. २९) जल्लोषात साजरा झाला. ओडिशा मधील जगन्नाथपुरीमधील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणेनेर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले अन पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
इस्कॉननेर्फे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयातून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला सुरुवात झाली. इस्कॉन कात्रज-कोढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींचे दर्शन भाविकांना घेता आले. इस्कॉन संस्थेचे लोकनाथ स्वामी, इस्कॉन



मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मल्ल आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. या वेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथयात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू, जनसंपर्कप्रमुख प्रसाद कारखानीस हेही कार्यक्रमाला सहभागी

फूट इतकी होती. फुलांसह रंगबिरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. समारोधानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोधानंतर झाले, तर रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली. आपण हिंदू म्हणून सगळ्याच देवीदेवतांचे सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणे, हे परमकर्तव्य आहे. एककीकडे वारी सुरू आहे. तसेच इथे रथयात्रा आयोजित केलेली आहे. आज याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आपल्यामध्ये मोठी ताकद आहे. भगवद्गीतेचे महत्त्व पोहचविण्याचे काम इस्कॉन करत आहे. हिंदू धर्म आपल्या प्रत्येकाला विचाराने मोठे करतो. ही धर्माची विशालता आहे. हिंदू समाजात गीत अधिकाधिक प्रमाणात पाठव्याची, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.

पुढील दोन दिवस पावसाचे

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. तळ कोकण आणि किनारपट्टी भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांत किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असून, त्यानंतर हळूहळू तो कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प, तलाव आणि नद्यांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी ९३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासांत नदिदे जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धारशिव, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नदिद आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, पुणे सातारा घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे.

उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी : नारायण राणे

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदी सक्ती करण्याचे शासन निर्णय मागे घेतले. पण त्यानंतरही राजकीय वतुळांत त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी आहे. त्यांना मराठीचा एवढाच पुळका होता, तर त्यांनी स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात का शिकवली? असा सवाल त्यांनी या प्रकरणी ठाकरेंवर शरसंधान साधताना उपस्थित केला आहे.



नारायण राणे आपल्या एका पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदी भाषेच्या वादावरून विविध प्रश्नांची सरबती केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वाधापीठी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते?

मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले?

मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?

मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळवा काढणे म्हणजे नाचता येईना अंण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

पीओपीच्या मोठ्या मूर्ती विसर्जन धोरणासाठी सरकारला मुदतवाढ

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मोठ्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनाच्या मुद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केली. तथापि, गणेशोत्सव ऑगस्ट-उत्तरीस असल्याने सरकारच्या या धोरणाची आम्हालाही पडताळणी करावी लागेल, असे स्पष्ट करून मोठ्या आणि सार्वजनिक मूर्तींच्या विसर्जनाबाबतचे धोरण २३ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

लहान मूर्ती कृत्रिम तलाव किंवा तळ्यांमध्ये विसर्जित केल्या जाऊ शकतात. मात्र मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत तोडगा काढण्यासाठी वेळ देण्याची

विन्ती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयातदे केली होती. तसेच, सरकार दीर्घकालीन उपाय असून सार्वजनिक मंडळांनी एकाच मूर्तींचा कायमस्वरूपी वापर केला, तर विसर्जनाचा मुद्दा उपस्थित होणार नाही, असेही महाधिवक्तांनी स्पष्ट केले होते. त्यावर, समुद्रसारख्या नैसर्गिक मूर्तींचे विसर्जन न सरकारला दिले.



तो निर्णय द्यायचा असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने धोरण लवकर सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.

सरकारने ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला : संजय राऊत

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :

हिंदी भाषेसंदर्भातील शासनाचे दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती सरकारने घेतला. त्यानंतर विरोधकांनी एकच जल्लोष केला. आता सरकारने घेतलेल्या या माचारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका या सरकारने घेतला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, गोधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे तोडगे आणण्याचे प्रयत्न केले. पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली.



महाराष्ट्रात त्या सरकारी अध्यक्षीय होळी झाली. काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक कॉंग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असेल रस्त्यावर उतरले आणि होळी केली. त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय

उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचे सरकारने धसका घेतला होता. कारण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते. या सगळ्याचा परिणाम झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यादेश मागे घ्यावा लागला.

आता काहीतरी समिती स्थापन केली आहे. कशाला केली आहे? आम्ही त्रिभाषा सूत्री स्वीकारणार नाही. महाराष्ट्र स्वीकारणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले आहे आणि राज ठाकरेंनीही सांगितले आहे. त्यामुळे उगीच आता समिती नेमण्याचा फालतू खेळ

भाजपने करू नवे. आता प्रश्न असा आहे की ५ तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित येणे हे महाराष्ट्रासाठी फार मोठे आकर्षण होते किंवा ताकद दाखवण्याचा मार्ग होता आणि त्यामुळेच अध्यादेश रद्द केला. आता जी फोर्स तयार होणार होती ५ तारखेच्या मोर्चासाठी आता त्याचे काय करावचे तर मोर्चाचे रूपांतर विजयी सभेत करावचे आहे. मात्र काल राज ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. आमची चर्चा झाली आहे. आता ते त्यांचे मत देतील. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले होते की विजय मेळवा होईल. जे जे घटक मोर्चात सामील होणार होते या

राजकारणाच्या फासात अडकली आमची हिंदी



कटाक्ष डॉ. प्रवीण डबली वरिष्ठ पत्रकार १४२२१२५६५६

देश सुंदर केला आहे. पण दुर्दैवाने, राजकारणाला या इंद्रधनुष्याच्या रंगारंग गदा आणायला मजा वाटते.च्या दिवशी हिंदीवरून मते खेचण्याचा खेळ संपेल, त्या दिवशी मिले सुर मेरा तुम्हारा या ओळींचे खरं महत्व समजेल. आज हिंदीवर जे राजकीय तांडव चालतय, कधी चेन्नई तिचा कनक घातला जातो, कधी महाराष्ट्रात तिला तुच्छ ठरवलं जातं. पण हिंदी असून म्हणून! "मी इथेच आहे, तुमच्या खुच्यापिशा मोठी हिणू मजबूत!" आणि प्रत्येकाला मानातून एक सूर उमटेल- "विविधतेत एकता हीच खरी शान आहे, भाषांच्या रंगांनी उजळलं हिंदुस्थान आहे!"

ज्या हिंदीने देशाला राष्ट्रगीत दिलं, तीच हिंदी आज फुटबॉलसारखी लातळ डिल्ली जातेय. पण हेही तितकंच खरं- आपल्याला प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा अभिमान आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, असमिया- सगळ्याच भाषांचे आम्ही स्वागत करतो. प्रत्येक बोलीत मायवं ममत्व दडलेलं असतं. प्रत्येक भाषा आपल्या संस्कृतीचा रंग आहे. "सारे जण संचे अच्छ हिन्दोस्तां हमारा," या मातीतल्या मातीचा सुवास प्रत्येक भाषेत मिसळला. कोणतीही भाषा लहान नाही, कोणतीही मोठी नाही. सगळ्यांनी मिळून आपला भारत

जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची झाली चाळण!

ग्रामस्थांचा प्रवास होणार कठीण: संबंधित विभागाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी गडचिरोली दि. ३० : आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, पावसाळ्याला सुरुवात होऊनही या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास कठीण होणार आहे. ग्रामीण भागातील खेड्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची बाब सामाजिक, आर्थिक सुधारणेशी संबंधित असली तरी ती जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाकडून त्याला हरताळ फासल्याचे चित्र



जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वत्र ग्रामीण रस्त्यांची अवस्था फारच विकट झाली आहे. यासाठी तयार केलेला कृती आराखडा कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील खेडे, वाड्या, वस्त्रांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ते असणे ही मुलभूत गरज

देखभाल, दुरुस्ती आराखडा अद्यापही तयार करण्यात आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था फारच गंभीर होणार आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागणार आहे. सध्या गडचिरोली जिल्हा स्टील सीटी म्हणून उदयास येण्याच्या मार्गावर आहे. सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पामुळे देशात गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. या प्रकल्पातील लोहखनिज वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ असल्याने प्रवास विकट झाला आहे. राष्ट्रीय महामार्गच खड्डयात : गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून

ग्रामीण रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार?

रस्ते गावाच्या विकासाचे प्रतीक आहेत. रस्त्यावरून गावाच्या विक. ासाची संकल्पना ठरवली जाते. नागरिकांना कोसोदूर पायदळ पायपीट करावी लागते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तरीही नागरिकांच्या जिवाचे हाल थांबायला तयार नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या गावातील बहुतांश रस्त्यांचे तीनतेरा वाजल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार, हा जनतेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांनंतरही अनुत्तरीतच आहे.

जाणाऱ्या गडचिरोली -आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाची सद्यस्थितीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गाचीच दुरुस्ती न झाल्याने ग्रामीण रस्त्यांची स्थिती काय असेल हे यावरून दिसून येते. जिल्ह्यातील गोगाव ते चुरचुरा- दिभना, कारवाफा-पेंढरी, किटाळी- सूर्यडोंगरी, पोर्ला- वडधा,

दर्जेदार प्रशिक्षणातून स्वतःला अद्ययावत ठेवा: जिल्हाधिकारी

प्रशिक्षणार्थ्यांसोबत साधला संवाद



प्रतिनिधी गडचिरोली दि. ३० : बँक ऑफ इंडिया ‘आरसेटी’ ही बेरोजगार तरुण- तरुणीकरिता आशेचे किरण आहे. ग्रामीण विकास मंत्रालय नवनविन दर्जेदार प्रशिक्षणासाठी आम्राही राहात आहे. त्यामुळे आरसेटी गडचिरोलीनेसुद्धा दर्जेदार प्रशिक्षणासाठी स्वतःला अद्ययावत ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित आणि बँक ऑफ इंडियाद्वारा संचालित बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) गडचिरोली येथे दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी निवासी अग्रणी

प्रबंधक प्रशांत धोंगळे, आरसेटीचे उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पुरुषोत्तम कुनघाडकर, मार्गदर्शिका तृप्ती खरवडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम आरसेटीच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली. सोबतच ज्युनिअर ब्युटी प्रॅक्टिशनर व वस्त्र चित्रकला लघु उद्यमी या सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल झालेल्या २३ प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर विषद केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आरसेटीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

डॉ. हेडगेवार यांचेवरील गोंडवाना विद्यापीठातील नाट्यप्रयोग रद्द करा

विविध सामाजिक संघटनां व राजकीय पक्षाची विद्यापीठासमोर तीव्र निदर्शने

प्रतिनिधी गडचिरोली दि. ३० : गोंडवाना विद्यापीठाद्वारे आयोजित डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग रद्द करण्यात यावे व विद्यापीठातून एका विशिष्ट विच. ारसरणीचा प्रचार बंद करावे, या मागणीसाठी सोमवार ३० जुन रोजी दुपारी गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. आदिवासी युवा परिषद, जंगो रायताड महिला समिती, वीर बाब. राव स्मारक समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच भारतीय कॅम्प्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कॅम्प्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, आझाज समाज पार्टी कार्यकर्त्यांनी आज दुपारी गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार नारेबाजी केली आणि विद्यापीठाचा परिसर दणानून सोडला. गोंडवाना विद्यापीठ हे शासनाचा निधी व विद्यार्थ्यांच्या शुल्कातून



चालणारी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये एका विशिष्ट विचार प्रणालीचा उदोउदो किंवा प्रचार करणारे कार्यक्रम विद्यापीठाच्या निधीतून सादर करणे पूर्णतः चुकीचे व बेकायदेशिर आहे. तसेच या जिल्ह्यातील दलित आदिवासी बहुजन व अल्पसंख्याक लोकांवर एकविचार बळजबरीने थोपविण्याचा हा प्रकार आहे. तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्षता या तत्वाचे धोर उल्लंघन आहे ,याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटले. या नारेबाजीनंतर या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे लेखी निवेदन सादर केले व या विषयावर सविस्तर चर्चा

श्रीनिवासपूर येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समिती गठीत

तालुका प्रतिनिधी चामोर्शी दि. ३० : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय श्रीनिवासपूर येथे चालू शैक्षणिक वर्ष २०२५ करीता नवीन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. वर्ग १ ते ७ वीपर्यंत शिकत

असलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गातून आईवडील, ग्रामपंचायत सदस्य व विशेष मार्गदर्शन तज्ज्ञाची निवड करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून भैरवी वकूल गयली, उपाध्यक्ष निरा. प निर्मल हावलादार, सदस्य ज्योतिका कृष्ण सरकार, माधुरी शंकर पाल, मिनती पंकज सरकार,

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड

तालुका प्रतिनिधी चामोर्शी दि. ३० : मानवाला असो की प्राण्यांना वृक्षापासून ऑक्सिजन मिळते. म्हणून वृक्षाची नितांत गरज आहे. मात्र, अलीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ती रोखली पाहिजे ‘झाडे लावा -झाडे जगवा’ याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका व्यवसायी शाखा प्रमुख विजय कोमेरवार यांनी केले. राजीव गांधी विद्यालय कुरूळ येथे शुक्रवारी (दि. २७) विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व समजून देताना ते बोलत होते. यावेळी विविध उपयुक्त झाडांच्या विद्यांचे पोंकटे मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश दिला. तर

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. डिंगल माळवे यांनी पर्यावरणाचे महत्त्व व त्याचे संतुलन आपण कसे टिकवू याविषयी मार्गदर्शन केले. अनिरुद्ध यांनी विद्यार्थ्यांना ध्येयाकडे जाताना कठोर परिश्रमाची व आईवडील शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते, असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पालांडूरकर यांनी या बियातून जेवढे झाडे तयार होतील, ते विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांचे संगोपन करू, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विलास माळवे यांनी केले. कार्यक्रमाला मंजू कोमेरवार, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

मुखखळा येथे शिबिरात १५० जणांची तपासणी

वारकरी संप्रदायाचा स्तुत्य उपक्रम



तालुक्यातील मुखखळा (माल) येथे वारकरी संप्रदाय बहुउद्देशीय विकास मंडळ, वारकरी साहित्य परिषद जिल्हा शाखा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने शुक्रवारी (दि. २७) येथील श्री विठ्ठल आश्रमात आरोग्य शिबिर व औषधोपचार कार्यक्रम घेत १५० रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. वारकरी संप्रदायाच्या या स्तुत्य उपक्रमाच सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. वारकरी संप्रदाय मंडळ मार्फत दरवर्षी शेकडो वारकरी पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जात असतात. त्यामुळे वारकऱ्यांची व गावातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या हेतूने मुखमंडी वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा अधिकारी

मुख्याध्यापिका एस. आर. गिरी यांचा सेवानिवृत्ती सत्कार

प्रतिनिधी गडचिरोली दि. ३० : श्री संत गाडगे महाराज विद्यालय गडचिरोली येथील मुख्याध्यापिका एस . आर . गिरी या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने शाळेच्यावतीने त्यांचा सेवा. निवृत्ती सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात मुख्याध्यापिका एस. आर. गिरी



याना साडी व पुष्पगुच्छ देऊन गैरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर, जी. पी. बावनकुळे, आर. एन. कराडे होते तर प्रमुख उपस्थित एस. के. हजारें, एच. एस. गायकवाड, डब्ल्यू. बी. कृष्णाके, मिना मुरम. रवार तसेच शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी गडचिरोली दि. ३० : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव - केशोरी हा मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावरून चारच. ाकीसह दुचाकी, पादचारी, सायकलस्वारांची नेहमीच रेलचेल असते. मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या वादकी पावसामुळे या

मागील काही दिवसांपूर्वी कोरेगाव परिसरात वादकी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या वादळात कोरेगाव-केशोरी मार्गावगत असलेले बांबूची झाडे रस्त्यावर काढल्या गेली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्त्यावरून रहदारीस अडथळा

शासनाचा निधी अपुरा; घरकुल लाभार्थ्यांना घ्यावे लागते कर्ज

अनेक लाभार्थी कर्जबाजारी आहेत: निधीत वाढ करण्याची

प्रतिनिधी गडचिरोली दि. ३० : प्रत्येक गरीब, बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील खेडेगावात मोठ्या प्रमाणात घरकुल योजना सुरू आहेत. आणि घरकुल लाभार्थींना जवळपास दीड लाख रुपये मिळतात. मात्र आजच्या जीवधेण्या महागाईच्या काळात १ लाख ५० हजार ही अगदी तुटपुंजी रक्कम होत आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना एवढ्याशा रकमेत घरकुल बांधणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे लाभार्थीला अनेक पतसंस्था, मायक्रोफायनान्स बँक आदींकडून कर्ज काढून घराचे बांधकाम पूर्ण करावे लागत आहे. यामुळे अनेक घरकुलधारक कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येत आहे.



घरकुलच्या रकमेत द्रुपटीने वाढ करावी सद्यस्थितीत शासनाकडून तालुकाच्या ठिकाणी जवळपास अडीच लाख रुपये मिळतात. आणि खेडे विभागाला दीड लाख रुपये मिळतात. तेव्हा असा फरक का? असा लाभार्थींनी प्रश्न उपस्थित केला असून खेडे विभागाच्या रकमेत तातडीने दुपटीने वाढ करण्यात यावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावांत अजूनही भर पावसात मोठ्या प्रमाणात घरकुल पावसात मोठ्या प्रमाणात घरकुल बांधकाम सुरू असून लाभार्थींना विटा, गिट्टी, रेती, बोल्ट्झर, सळख,

लाभार्थ्यांची मागणी

परंतु त्याचा लाभ सर्वांना मिळलेला नसल्याचे तालुक्यात चित्र आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना रेती वाढीव दराने विकत घ्यावी लागत आहे. परिणामी आजघडीला प्रत्येक परिणामी आजघडीला प्रत्येक गरीब घरकुल लाभार्थी कर्जबाजारी झालेला असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आदी आवास योजना अंमलात आहेत. या सर्व घरकूल योजने. तील लाभार्थ्यांना प्रशासन फक्त दीड लाख रुपये रक्कम देतो. ही रक्कम ३ ते ४ हप्त्यांमध्ये दिली जाते आणि प्रशासनाकडे विल काढत असताना प्रत्येक वेळी जवळचे पैसे खर्च करावे लागत असहेत. अशा परिस्थितीत कमी

निधीतून लाभार्थ्यांना घरकुलांचे बांधकाम करणे म्हणजे फार कसरतीचे काम झाले आहेत. गरीब घरकुल लाभार्थ्यांची आधीच आर्थिक बाजू कमकुवत असते. प्रत्येक खेपेला त्यांना जवळचे पैसे खर्च करावे लागतात. आणि आणि म्हणूनच प्रत्येक घरकुल बांधकामासाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी बचत गट, पतसंस्था, मायक्रोफायनान्स आदी ठिकाणी त्यांना उंबरठे झिजवावे लागते. सन २०२४-२५ या वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गावागावात शेकडो लाभार्थ्यांना घरकुलासाठी मंजुरी देण्यात आली असते. पण घराच्या साहित्याच्या महागाईमुळे घरकुलधारकांना आनंदापेक्षा चिंतेचे सावट त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. **कर्ज कसे फेडणार?** घरकुल योजनेतील

लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांमध्ये प्रचंड महागाई वाढली आहे. परिणामी, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेती असले तर त्यांच्या शेतीचा काही भाग विक. ावा लागतो, नाहीतर कर्जासाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी कर्जबाजारी होत चालला आहेत. शासनाकडून घरकुलाचे अनुदानही लवकर मिळत नसल्याने कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे. लाभार्थ्यांची कसरतच प्रशासनाकडे विल काढत असताना प्रत्येक वेळी जवळचे पैसे खर्च करावे लागत असते. अशा परिस्थितीत कमी निधीतून लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करणे म्हणजे फार कसरतीचे काम झाले आहे. गरीब घरकुल लाभार्थ्यांची आधीच आर्थिक बाजू कमकुवत असते.



दो स्तानो, पावसाळ्यात गरमागरम पण वेगळं काही खावंसं वाटतं. अशावेळी मस्तपैकी टॉमेटो गार्लिक पास्ता बनवता येईल.

सामग्री: ४०० गॅम स्पॅगेटी पास्ता, दोन चमचे पार्मिसन चीझ, एक टी स्पून काळीमिरी, अर्धा किलो चेरी टोमॅटो, अर्धा टेबलस्पून लसूण, ६ ते ७ तुळशीची पानं किंवा बासिल हर्ब, एक टी स्पून सोया सॉस, एक टेबलस्पून टॉमॅटो सॉस, एक टीस्पून ग्रीन चिली सॉस,

टॉमेटो गार्लिक पास्ता

मीठ, तेल आणि सजावटीसाठी कोथिंबिर

झटपट रेसिपी

कृती: एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडं मीठ घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात स्पॅगेटी पास्ता घालून शिजवून घ्या. पाणी गाळून पास्ता गार करायला ठेवा. एका कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करा. त्यात लसूण आणि टॉमेटो घालून शिजवून

घ्या. टॉमेटो मऊ शिजल्यानंतर त्यात मिरपूड,मीठ, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस घालून परतून घ्या. मसाला तयार झाल्यानंतर त्यात पास्ता घाला. यात टोमॅटो सॉस, बासिल किंवा तुळशीची पानं, चीझ आणि कोथिंबिर घालून पाच ते आठ मिनिटं शिजवून घ्या. तुमचा पास्ता तयार आहे. गरमागरम खा.



स नत जैन आणि विशाल जैन हे दोघे मेहुणे आहेत. दोघेही पूर्वी दिल्लीतील चांदणी चौकात सीसीटीव्हीचे दुकान चालवत होते. परंतु या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना हे दुकान बंद करावे लागले. त्यानंतर दोघांनी 'लवना स्मार्ट डोअर लॉक्स' नावाचा एक नवीन ब्रँड सुरू केला. ते डिजिटल लॉकर बनवतात. आज हा ब्रँड कोट्यवधी रुपयांचा बनला आहे.

सनत जैन आणि विशाल जैन यांनी बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेमुळे चांदणी चौकातील सीसीटीव्हीचे दुकान २०२० मध्ये बंद केले. या काळात ते चीनला गेले आणि दोघांनाही डिजिटल स्मार्ट लॉकर व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. डिजिटल स्मार्ट लॉकरने प्रभावित होऊन त्यांनी प्रथम ते त्यांच्या घरात बसवले आणि त्याचा अनुभव घेतला. अशा प्रकारे त्यांनी 'डिजिटल स्मार्ट लॉकर'चा व्यवसाय सुरू केला. दोघांनीही हे क्षेत्र समजून घेण्यासाठी बाजारात जाऊन खूप

लॉकर ठरले यशाची गुरुकिल्ली



अभ्यास केला. विविध ब्रँडसाठी स्मार्ट लॉकर बनवणारे ओईएम (मूळ उपकरण उत्पादक) म्हणून काम करण्यास सुरुवात केली.


दोघांनीही २०२१ मध्ये लवना स्मार्ट डोअर लॉक्स नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आणि या व्यवसायात प्रत्येकी ५० लाख रुपये

गुंतवले. त्यांच्या मूळ कंपनीचे नाव भगवान श्री लॉक्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. विशाल जैन यांनी खरेदी आणि सर्व्हिसिंग पाहिले तर सनत जैन यांनी विक्री आणि मार्केटिंगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना **अचिव्कर** अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु हळूहळू लोकांचा त्यांच्या उत्पादनांवर विश्वास बसला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

डिजिटल लॉकरमध्ये प्रगत तंत्रज्ञान त्यांच्या डिजिटल स्मार्ट लॉकरमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यात वाय-फाय आणि ब्ल्यूटूथ, ०.४ सेकंदात फिंगरप्रिंट डिटेक्शन, ओटीपी सारखी वैशिष्ट्ये आहेत. आज भारतातील १२० स्टोअरमध्ये लवना स्मार्ट डोअर लॉक्सची विविध उत्पादने उपलब्ध आहेत. लवना स्मार्ट डोअर लॉक्सची उत्पादने ऑनलाईनदेखील विकली जातात. फक्त तीन वर्षात या कंपनीची उलाढाल सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

केसाचा लूक बदलण्याची योग्य वेळ

पु रुषांच्या लूकमध्ये केसांची मोठी भूमिका असते. पण बऱ्याच पुरुषांना हेअरस्टाईलबद्दल योग्य माहिती नसते. त्यामुळे त्यांचा लूकही खराब होतो. लग्न-समारंभाच्या किती दिवस आधी केस कापणे योग्य आहे, याचाही कोणी फारसा विचार करत नाही. सहसा मुले सलूनमध्ये जातात आणि लग्नाच्या एक-दोन दिवस आधी केस कापतात. तुम्हीही अशी चूक करणार असाल तर थांबा.



गुमिंग पुरुषांना एखाद्या विशेष

समारंभाला किंवा स्वतःच्या लग्नाला उपस्थित राहायचे असते तेव्हा त्यांनी केसांचा उत्तम लूक येण्यासाठी सुमारे ५ ते ६ दिवस आधी केस कापून घ्यावेत. केस कापल्यानंतर, योग्य आकारात येण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे समारंभाच्या दिवशी हेअर स्टायल परिपूर्ण दिसते. तसेच, इतके दिवस आधी केस कापण्याल्यामुळे केस कापताना झालेल्या चुकादेखील दुरुस्त करता येतात.

५-६ दिवस आधी केस कापा

प्रे यसीसोबतच तीन वर्षांचं नातं संपवून मी दुसऱ्याच मुलीकडे आकर्षित झालो. नातं संपवताना माझी प्रेयसी खूप रडली. पण काही काळानंतर तिने हा निर्णय स्वीकारला. मी शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात गेल्यानंतर नवं नातं जोडलं. पण फक्त दहा महिन्यातच हे नातं संपलं. कॉलेज संपल्यानंतर ती मुलगीही मला सोडून गेली. आधीच्या प्रेयसीसोबतच नातं संपवून मी खूप मोठी चूक केली आहे. ती आता आयुष्यात पुढे निघून गेली आहे. माझ्याशी

मॅच मेकिंग

उत्तर : सर्वात आधी तू समुपदेशकांना भेट. तुला नात्यामधून नेमकं काय हवं आहे, हे जाणून घे. याबाबतची स्पष्टता तुझ्याकडे असायला हवी. सद्यपरिस्थितीत तू स्वतःला वेळ दे. काही काळ कोणत्याही

आ पण फॅशनच्या बाबतीत काही चुका करत असतो. चुका करावयाला हरकत नाही पण त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अर्थात अजाणतेपणीही काही चुका होतात. त्या टाळल्या तर आपण नक्कीच स्मार्ट दिसू शकतो.



फॅशन पॅशन

* दोस्तांनो, पॅटचे खिसे वस्तू ठेवण्यासाठी असले तरी ते फुगता कामा नयेत. पॅटच्या शिखातून बाहेर येणार्या चाव्या, वॉलेट फार वाईट दिसतात. वॉलेट उगाचच खिशात कोवू नका. बॅकपॅकच्या कप्यात टाका. कार्ड ठेवण्यासाठी लेदरच्या कार्ड होल्डरचा वापर करा.

* फार लांब ट्राउझर्स घालू नका. यामुळे तुमच्या लूकचा पार विचका होईल. पॅट पायात येणार नाही याची

त्यानंतर पुढची पाच मिनिटं जिन्यांवरून जोरात धावा. फक्त दहा मिनिटांत तुमचा व्यायाम होईल. * तुमच्याकडे २० मिनिटं असतील तर एक पायरी सोडून जिने चढण्याचा व्यायाम करा. सुरुवातीला वेग कमी ठेवा. मग दोन पायऱ्या सोडून जिने चढण्याचा प्रयत्न करा.

अक्षम्य चूक झाली!



आता भूतकाळ बदलता येणार नाही. पण भविष्य आपल्या हातात आहे. उज्वल भवितव्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.

काळजी घ्या. * 'स्केअर टो ड्रेस' हा बुटांचा प्रकार आता बराच मागे पडला आहे. हे बूट आजूट ऑफ फॅशन आहेत. त्यामुळे ते कधी करू नका. त्याऐवजी पुढच्या बाजूने गोलाकार असणारे शूज घ्या. * एकाच वेळी जास्त ॲक्सेसरीज घालून

इथे चुकू नका

नका. त्याऐवजी छानसं घड्याळ, पॉकेट स्वेअर, ट्रेंडी टाय, कफलिक्स यापैकी काहीतरी ट्राय करा. * मोठ्यांची निवड योग्य असायला हवी. ट्राउझरला साजेसे न्यूट्रल रंगाचे मोजे घ्या. बुटांना शोभणारे भडक रंगाचे मोजे अजिबात घेऊ नका. कॉन्ट्रास्ट सॉक्सही घालून जातील. पण असे सॉक्स कॅन्सुअल ऑफेजसाठी ठेवा.

* खोल वही नेक असणारा टी शर्ट अजिबात घालू नका. असे टी शर्ट चांगले दिसत नाहीत. त्याऐवजी हेन्ले स्टायल टी शर्ट्स ट्राय करा.

आ

जच्या युगात ऊर्जा ही सर्वात मोठी गरज बनली आहे. वाढत्या मागणीमुळे पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि टिकाऊ ऊर्जा स्रोतांची आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत 'न्यूक्लियर इंजिनीअरींग' ही शाखा करिअरसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आकर्षक पर्याय ठरते. ही शाखा केवळ वीज निर्मितीपुरती मर्यादित नसून वैद्यकीय क्षेत्र, संशोधन, संरक्षण आणि औद्योगिक विकासातही मोठ्या प्रमाणात योगदान देते.

न्यूक्लियर इंजिनीअरिंग म्हणजे काय ? 'न्यूक्लियर इंजिनीअरींग' या विज्ञानशाखेत अणुऊर्जांचा वापर करून वीज निर्मिती, रेडिएशन नियंत्रण, अणुऊर्जा रिक्टरचे डिझाइन, आणि कचरा व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट) यासारखी कामे केली जातात. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यांचा समावेश असतो.

न्यूक्लियर इंजिनीअरिंगमध्ये हे कोर्सस उपलब्ध आहेत.

* बी. टेक - चार वर्षांचा * एम. टेक / एम. एस. - एक ते दोन वर्षांचा * पीएच. डी - संशोधनासाठी तीन ते पाच वर्षांचा कोर्स

भारतामध्ये प्रवेशासाठी जेईई, गेट, किंवा सीयूईटी परीक्षांमधून पात्रता मिळवावी लागते. बारावीत पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) असणे आवश्यक आहे.

अभ्यासक 'मासाठी प्रमुख शैक्षणिक

टेक टॉक

एआय चॅटबॉट्सही धोकादायक

नवीन एआय चॅटबॉट्स आणि लेखन साधनांचा व्यापक वापर कंपन्यांना डेटा लीकचे बळी बनवू शकतो. हॅकर्स संवेदनशील कॉर्पोरेट तपशीलांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा कंपनीविरुद्ध कारवाई करण्यासाठी चॅटबॉट्सना लक्ष्य करू शकतात, अशी भीती आहे. चॅटबॉट्समध्ये असलेली गोपनीय माहिती आता भविष्यात एआय कंपन्या चॅटबॉट्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरतील, अशीही चिंता आहे. अशा परिस्थितीत डेटा सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. 'मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन' आणि 'अल्फाबेट इंक'सह प्रमुख टेक कंपन्या चॅटबॉट्स आणि सर्च इंजिन अधिक अद्यावत करण्यासाठी 'जनरेटिव्ह एआय'चा वापर करत आहेत. यासाठी, ते इंटरनेटवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत चॅटबॉट्सना विचारलेले प्रश्नकडेही लक्ष द्यावेत, असे जाणून घ्यावेत आणि त्यातून 'एआय'ला प्रशिक्षण दिले जात आहे, असे गृहीत धरले जाऊ शकते. या साधनांमध्ये गोपनीय किंवा वैयक्तिक डेटा भरला जात असेल तर डेटा हटवणे खूप कठीण असू शकते, असे अहवालात म्हटले आहे.



ऑप वर्ल्ड

आता 'एआय' करेल व्हिडीओ एडिटिंग

व्हिडीओ बनवणाऱ्यांसाठी 'मेटा एआय'ने एक उपयुक्त फिचर आणले आहे. व्हिडीओ बनवून एडिटिंगची गुंतागुंत नको असणाऱ्यांचे काम आता सोपे झाले आहे. आता फक्त व्हिडीओ अपलोड केला तरी नंतर 'मेटा एआय'च्या मदतीने ५० पेक्षा जास्त प्रॉम्प्ट्स वापरून त्यात हवे ते बदल करता येतात. या फीचरचा वापर करून आपण व्हिडीओतल्या व्यक्तीचे कपडे, पार्श्वभूमी, शैली आणि अगदी वातावरणदेखील बदलू शकतो. हे फिचर 'मेटा एआय अँत' आणि वेबसाइटवर अगदी सहजपणे कार्य करते. युजरला फक्त त्याचा व्हिडीओ अपलोड करायचा आणि त्यात काय बदलायचे आहे, ते ठरवायचे आहे. म्हणजे तुम्हाला टी-शर्ट इतर रंगाचा हवा असेल किंवा पार्श्वभूमीत समुद्राऐवजी पर्वत दिसावेत, असे वाटत असेल तर फक्त संबंधित प्रॉम्प्ट निवडा आणि एआय काही सेकंदात तो बदल करेल.

नवे काही

कुलरमधून घ्या एसीची हवा!

कुलरमध्ये बर्फासोबत दोन ते तीन चमचे मीठ टाकल्यावर कुलर एसीपेक्षाही थंड हवा देते. तसेच याचा वीजबिलावर कोणताही परिणाम होत नाही. बर्फ आणि मिठाचे मिश्रण कुलरमध्ये टाकल्यानंतर थोड्याच वेळातच पूर्वीपेक्षा अधिक थंड हवा येत असल्याची जाणीव होईल. जवळपास एसीमधून येते तेवढीच थंड हवा कुलरमधून येईल. अनेक जण या ट्रीकवर संशय व्यक्त करतात. मात्र ही ट्रीक काम करते. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, तुम्ही बर्फामध्ये मीठ टाकता तेव्हा तो बर्फ अधिक वेगाने वितळू लागतो. बर्फ वितळल्यामुळे कुलरमधून एसी इतकी थंडी हवा मिळते. मात्र हा प्रयोग करताना केवळ दोन ते तीन चमचे एवढेच मीठ टाकावे. त्यापेक्षा अधिक टाकल्यास मीठाच्या पाण्यामुळे कुलरमधील काही इलेक्ट्रिकल पार्ट्स खराब होण्याची शक्यता असते. काही लोखंडांच्या पार्ट्सवर यामुळे गंज चढतो.



जिने चढा, फिट रहा



५०० कॅलरी खर्च होतात, असं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे तुम्ही जिन्यांवरून धावण्याचा व्यायाम सुरू करू शकता. याबाबतच्या काही टिप्स...

* इतर कोणत्याही व्यायाम प्रकाराप्रमाणे जिन्यांवरून धावण्याचा व्यायाम सुरू करण्याआधी 'वॉर्म अप' म्हणजे पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. धावणं सुरू करण्याआधी ३ ते ४ मिनिटं जिन्यांवरून चढउतार करा.

* जिन्यांवर तुम्ही पुश-अपही करू शकता. नेहमीच्या पुश-अपप्रमाणेच हा व्यायाम करायचा आहे. खालच्या पायरीवर उभे रहा. हात तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीवर ठेवा आणि पुशअप करा.

* व्यायाम करायला फार वेळ नसला तरी काळजी करू नका. पाच मिनिटं जिन्यांवरून चढउतार करा. मग वेग वाढवा.

फिटनेस फंडा

लोणावळ्यात काय पाहाल ?

आ जच्या धावपळीच्या जीवनशैलीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे निश्चितच आपल्या डोक्यावरील ताण कमी करण्यास मदत होते. तसेच बाहेर फिरायला गेल्याने आपण ताजे तवाने होऊन पुन्हा जोमाने कामाला लागू शकतो. त्यामुळे लोक अनेकदा शनिवार-रविवारी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडतात. असेच एक ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा मुंबईपासून १२० किलोमीटर तर पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. पार्टी करण्यापासून निसर्गाचा आनंद घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. लोणावळ्याला फिरायला जाण्यासाठी सकाळी लवकर निघा. इथे पोहोचून नाश्ता केल्यानंतर तुम्ही काही वेळ विश्रांती घेऊ शकता. यानंतर, साइटसीईंगला सुरुवात करा. इथे तुम्हाला भुशी धरण पाहायला मिळेल. ते पावसाळ्यात खूप सुंदर दिसते. याशिवाय, तुम्ही सनसेट पॉइंट / टायगर पॉइंट, लायन पॉइंटवरून अद्भुत दृश्याचा आनंद घेऊ शकता.

लोणावळ्यात दुपारपर्यंत फिरल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रसिद्ध



भटकंती

रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये दुपारचे जेवण करू शकता. तुम्हाला हवे असल्यास कोणत्याही फार्माहाऊस किंवा रिसॉर्टमध्ये बुक लंचदेखील बुक करू शकता. किंवा तुम्ही स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. दुपारी पुन्हा फिरायला जा. या वेळी तुम्ही लोणावळा तलाव, विसापूर किल्ला नक्की पाहा. लोणावळ्याला वॅक्स संग्रहालय आहे. ते मुलांना नक्कीच आवडेल. खरेदी करायची असेल तर तुम्ही स्थानिक चिकी मार्केटमध्ये तेथील स्पेशल चिकी व इतर खरेदी करू शकता.

संध्याकाळी हिल व्ह्यू पॉइंटवर आनंद घ्या संध्याकाळी कोणत्याही हिल व्ह्यू पॉइंटवर चहा आणि भज्यांचा आस्वाद घ्या. हवामान चांगले असेल तर तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर थांबून खाऊ-पिऊ शकता. गर्दी आणि रहदारी टाळण्यासाठी सकाळी लवकर निघणे महत्त्वाचे आहे.

'न्यूक्लियर इंजिनीअरींग'चा आकर्षक पर्याय



संस्था

भारतात :

- * आयआयटी - रिक्टर फिजिक्समध्ये विशेष अभ्यासक 'म'
- * जादवपूर विद्यापीठ - एम. टेक. सारी उत्कृष्ट पर्याय
- * भाभा अँवॅटॉमिक रिसर्च सेंटर - संशोधन व प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध
- * पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठ - खासगी क्षेत्रात आघाडीवर

परदेशात:

- * एमआयटी (अमेरिका)
- रिक्टर डिझाइनसाठी जागतिक मान्यता
- * यूसी बर्कली (अमेरिका) - न्यूक्लियर फ्युजन संशोधन
- * इम्पिरियल कॉलेज, लंडन (ब्रिटन) - डीकमिशनिंग आणि सेफ्टी कोर्सस
- * मॅकमॉस्टर विद्यापीठ (कॅनडा) - मेडिकल ऑप्लिकेशन्सवर भर
- * केआयटी (जर्मनी) - वेस्ट मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध

भारतात केवळ मोजक्याच संस्था

न्यूक्लियर इंजिनीअरिंग कोर्सस देतात. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. परदेशात प्रवेशासाठी जीआरई, टोफेल, किंवा इलेट्स स्कोअर लागतो. परदेशातील वार्षिक फी सुमारे २०-५० लाखांमध्ये असते, तर भारतात ती दोन ते आठ लाखांदरम्यान असते.

पगार आणि करिअर संधी

'न्यूक्लियर इंजिनीअरींग'च्या क्षेत्रात नोकरी मिळाल्यावर भारतात चार ते सहा लाख रुपये इतका वार्षिक पगार मिळतो. अनुभव वाढल्यावर तो १०-१५ लाखांपर्यंत जातो. अमेरिकेत सरासरी पगार १.०५ ते १.६० लाख डॉलर (८५ लाख ते १.३ कोटी) पर्यंत असतो. ब्रिटनमध्ये मिड-लेव्हल इंजिनीअर्सना ३५ ते पन्नास हजार पाँड (३७ ते ५३ लाख) पगार मिळतो.

मुख्य करिअर पर्याय :

- * न्यूक्लियर इंजिनीअर - पॉवर प्लॅन्ट्समध्ये रिक्टर डिझाइन आणि ऑपरेशन
- * सेफ्टी इंजिनीअर - रेडिएशन नियंत्रण आणि पर्यावरण सुरक्षा
- * रिसर्च सायंटिस्ट - न्यूक्लियर फ्युजन/वेस्ट मॅनेजमेंट
- * मेडिकल फिजीस - रेडिएशन थेरेपी उपकरणांचे डेव्हलपमेंट
- * प्रोजेक्ट इंजिनीअर - न्यूक्लियर प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी

करियर वाटा

